Dematerialized form:

### PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby issued by Hon. Secretary Radhanagar CHS Ltd., Hirji Keshavji Kothari and Savitri Hirji Kothari was jointly having Flat No. 311, 2nd Floor, C-Wing, area admeasuring 550 sq.ft. Radhanagar CHS Ltd., Manpada Road, Near Pandurang Vidyalaya, Dombivli (East) 421201. Society issued Share Certificate No. 33 distinctive from 161 to 165 in their name. The said Original Share Certificate was lost/misplaced by somewhere.

This public notice published that if any person has any claim, interest, exchange, mortgage, inheritance, family arrangement, pledge etc. whatsoever in respect of above property through the above mentioned Lost Original Share Certificate having any objection in respect of above flat is hereby requested to submit the same in writing with valid evidence to the undersign within fifteen (15) days from the date of issue of this notice. In absence of any claim within stipulated period, then Society will issue Duplicate Share Certificate

> RADHA NAGAR CHS Ltd. Secretary Manpada Road Dombivli (E) 421201

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH C.P.(CAA)/211/MB/2023

C.A.(CAA)/41/MB/2023

In the matter of the Companies Act, 2013;

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Amalgamation of Sangam Rooftop Solar Private Limited (hereinafter referred to as 'Transferor Company 1'), Waaree PV Technologies Private limited (hereinafter referred to as 'Transferor Company 2'), Waasang Solar Private Limited (hereinafter referred to as 'Transferor Company 3') with Waaree Renewable Technologies Limited with (hereinafter referred to as 'Transferee Company') and thei respective Shareholders ('Scheme')

Sangam Rooftop Solar Private Limited CIN: U74999MH2016PTC315380 ... First Petitioner Company / Transferor Company Waaree PV Technologies Private Limited

CIN: U40300MH1985PTC333383 ... Second Petitioner Company/Transferor Company 2 Waasang Solar Private Limited

CIN: U40106MH2018PTC312031 ... Third Petitioner Company / Transferor Company Waaree Renewable Technologies Limited

CIN: L93000MH1999PLC120470 ... Forth Petitioner Company / Transferee Company NOTICE OF HEARING OF PETITION

The Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Scheme of Amalgamation of Sangam Rooftop Solar Private Limited, Waaree PV Technologies Private Limited, Waasang Solar Private Limited with Waareee Renewable Technologies Limited and their respective Shareholders was presented by the Petitioner Companies on Friday, 2" June 2023 and was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide Order dated 7th August 2023 The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble National

Company Law Tribunal, Mumbai Bench on 14<sup>th</sup> September 2023.

Any person desiring of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies' advocate at the address mentioned below, a notice of his/her/it's intention, signed by him/her/it or his/her/it's advocates, with his/her/it's name and address so as to reach the Petitioner Companies' advocate and the National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Exchange Building, G. D. Somar Marg, Near G. D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he / she/it seeks to oppose the said Petition, grounds of opposition or a copy of his/her/it's affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies' advocate to any person requiring the same on the payme of prescribed charges for the same.

Ajit Singh Tawar & Co, Advocates Date: 24.08.2023 Office No. 305/306, Regent Chambers Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai – 400 021

IndoStar Capital Finance Limited

Registered & Corporate Office: Unit No. 505, 5th floor, Wing 2/E, Corporate Avenue,

Andheri - Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099

Corporate Identity Number: L65100MH2009PLC268160 Tel: +91 22 43157000 Website: www.indostarcapital.com; E-mail: investor.relations@indostarcapital.com

Information regarding 14th Annual General Meeting to be held through

Video Conferencing / Other Audio Visual Means

IndoStar Capital Finance Limited ("the Company") ["AGM"] shall be conducted through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 18,

2023 at 10:30 a.m. (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular nos. 10/2022 dated December 28, 2022 and the previous circulars on COVID-19 related relaxations issued by Ministry of Corporate Affairs (MCA)

(Collectively referred as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). In compliance with the MCA Circulars and Circular dated May 13, 2022 issued by the Securities

and Exchange Board of India ("SEBI Circular"), the notice convening the AGM ("AGM Notice") along with the Annual Report for financial year 2022-23 ("Annual Report") and other documents required to be attached thereto, shall be sent through electronic mode to all the Members whose email address(es) are registered with the Company / Depository Participants /

Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Limited ("Link Intime"). The AGM Notice and Annual Report, shall be available on the website of the Company at <a href="https://www.indostarcapital.com">www.indostarcapital.com</a> and on the website of the Stock Exchanges i.e. the BSE Limited and

the National Stock Exchange of India Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> respectively. The AGM Notice will also be available on the website of Central Depository

Services (India) Limited ("CDSL") [agency providing the facility for remote e-voting and e-voting

Members whose email addresses are not registered with the Depository Participants (in case of

shares held in electronic/dematerialized mode) or with Link Intime (in case of shares held in

physical mode) can cast their vote on resolutions proposed in the AGM Notice through e-voting,

Members who have not registered/updated their email address(es) are requested to get the same registered/updated with the Company (in case of shares held in physical mode) by writing

to the Company at in vestor, relations@indostarcapital.com along with details of folio number and self-attested copy of PAN card or with their Depository Participants (in cases shares held in

Members are requested to carefully read the Notes set out in the AGM Notice, in particular,

Members are requested to calcium, soon of the state of casting vote through e-voting.

By the Order of the Board of Directors

during the AGM (collectively referred to as "e-voting")] at www.evotingindia.com.

dematerialized / electronic mode) with whom they maintain their demat accounts.

by following instructions given in the Notes to the AGM Notice

Place : Mumbai

Date : August 25, 2023

mbers are requested to note that the 14th Annual General Meeting of the Members of

# पंजाब नैशनल बैंक punjabnational bank

Shop No.03 Excel Arcade, LBS Marg, Opp Maneklal Telephone Exchange, Ghatkopar (west), Mumbai-400086

NOTICE TO LOCKER HOLDERS

**DEFAULTERS IN PAYMENT OF RENT ON LOCKERS 10/08/2023** This is for the information of valued patrons who have taken lockers on rent at various branches of Bank and not paid rent timely, the notices sent as per the Bank's guidelines to the Renters at their recorded addresses but no response received. Now this final notice is given to all the persons named below for contacting the branch and to clear the dues of the bank within a period of 15 days, failing which the bank will proceed to break open the locker at their cost, risk and responsibility and the bank will exercise its right of lien on inventory for recovery of outstanding rent, costs and other charges

	riveriory for recovery or outstanding rent, costs and other charges.					
Sr. No.	Name	Address of Locker Holder	Rent Due Date			
1	MITHUBHAI KHIYASHI MAV	202 Tower No.1, Seabreeze Chs Palm Beach Road Sector-126 Nerul West, Navi Mumbai 400706	01/04/2020			
2	JAYANTILAL PUNJA BHAGAT	24, Saurabh, NM Est, Ghatkopar West, Mumbai 400086	01/04/2020			
3	HEMRAJ KHIYSHI	Dev Ashish Bldg Room No.6 Himalya SOC AA Ghatkopar West Mumbai 400086.	14/09/2020			

Place : Mumbai Date : 24/08/2023 Branch Manage BO, Ghatkopar West

#### THE VICTORIA MILLS LIMITED

CIN: L17110MH1913PLC000357 REG. OFFICE: VICTORIA HOUSE PANDURANG BUDHKAR MARG, LOWER PAREL MUMBAI- 400013 TEL: 24971192/93, FAX: 24971194

EMAIL: vicmill2013@gmail.com WEB: www.victoriamills.in

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 110" Annual General Meeting of the Company will be held on 27" September,2023 Wednesday at 11.00 a.m through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("COAVI") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting. The dispatch of Annual Report of the Company for the financial year 2022-23 along wit

The displaction and Evoting procedure to the Members was Completed.

The Annual Report has been sent electronically to those members, whose email addresse were available with the Company's Register and Transfer Agent, Link Intime India Privat

For the members, who have not registered their email addresses, the procedure for registering their email id has been provided in the Notice of AGM. Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the 'Act')

read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from the Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting.

The Company has fixed Wednesday, September 20, 2023 as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend for the financial year ended March 31, 2023, if approved at the AGM.

31, 2025, if approved at the Adwis.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting which is available on the Company's website www.victoriamills.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limite at www.bseindia.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-Off Date i.e. Wednesday, September 20, 2023 ('eligible Members'), can exercise their right to vote by using the remote e-voting a

The remote e-voting will commence on Saturday September 23rd , 2023at 10.00 am (IST) The remote e-voting will end on Tuesday, 26th September, 2023 at 5.00 pm (IST); In case of any query in connection with the e-voting facility or attending the AGM through VC/OAVM facility, the Shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) available on https://instameet.linkintime.co.in/ and https://instayote.linkintime.co.in/ or you can write an email to insta.vote@linkintime.co.in or Call us: - Tel: (022-49186000)

For, The Victoria Mills Limit Hussain Sidhpur

Place: Mumbai Date: August 24, 2023

#### IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL AT CHENNAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION C.A. (CAA)/24/CHE-II/2023

In the matter of the Companies Act. 2013

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013; And

And
In the matter of Scheme of Merger by Absorption of Equinox Realty Private Limited(First
Transferor Company) and Shree Balaji Trustee Company Private Limited
(Second Transferor Company) and Nirmit EPC Services Private Limited (Third Transferor
Company) and Arkay Holdings Limited (Fourth Transferor Company having Jurisdiction with

NCLT Chennai Bench) with Niwas Residential and Commercial Properties Private Limited (Transferee Company having Jurisdiction with NCLT Chennai Bench) and their respective Shareholders (herein after referred to as "the Proposed Scheme").

CIN: U65991TN1993PLC024773

Fourth Transferor Company) Niwas Residential and Commercial Properties Private ...(Second Applicant Company Limited /Transferee Company) CIN: U93090TN1983PTC019552

Advertisement of Notice Convening Meetings of the Unsecured Creditors of First Applicant Company and Secured and Unsecured Creditors of the Second Applicant Company as per the Order of National Company Law Tribunal, Chennai Bench (NCLT The Homble NCLT vide its order dated 9th day of August, 2023, has directed meetings of Unsecured Creditors of the First Applicant Company and Meetings of Secured and Unsecured Creditors of the Second Applicant Company for the purpose of considering, and, if thought fit, approving with or without modification (s), the proposed Scheme of Merger by Absorption.
The First Applicant Company and the Second Applicant Company have dispatched the Notices of meeting, Explanatory Statement and Proxy forms along with all annexures to the

Secured and Unsecured Creditors. The copies of the same can be obtained at the Registere office of the First Applicant Company.

Notice is hereby given that Meeting of the Unsecured Creditors of the First Applicant Company will be held on Monday, 25th day of September, 2023, at 10:00 A.M. and the meeting of the Secured and Unsecured Creditors of the Second Applicant Company will be held on Monday, 25th Day of September, 2023 at 12.00 P.M. and 02.00 P.M. respectively at registered office of the company at Shop no. 9, Ground Floor, door old no. 95 new no.160 Sindur Tower Building, Luz Church Road, Mylapore Chennai-600004, Tamil Nadu, India.

The queries or clarifications or any documents required in connection with the proposed scheme, shall be emailed to vikas.gangwal@essarservices.co.in or contacted at +91

The Hon'ble NCLT has appointed Mr. Anil Kumar B. as the Chairperson of the said meeting and

Mrs. Pavitra Dayalan as the Scrutinizer of the said meeting. Dated this 23rd day of August, 2023

Anil Kumar B. Chairperson Appointed for the Meeting of the

Applicant Companies

### PROCTER & GAMBLE HEALTH LIMITED

Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai: 400 099. CIN No. L99999MH1967PLC013726, email: investorgrievance.im@pg.com

SD/-

Shikha Jain

Membership No. A59686

For IndoStar Capital Finance Limited

Company Secretary & Compliance Officer

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30 JUNE 2023

		(1)	(2)	(3)	(4)	(5)
II		Three	Preceding	Corresponding		
II	Particulars	months	Three months	Three months	Year	Year
II		ended	ended	ended	ended	ended
II		30 <sup>th</sup> June	31st March	30 <sup>th</sup> June	30 <sup>th</sup> June	30 <sup>th</sup> June
		2023	2023	2022	2023	2022
╙		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	30,118.0	32,092.0	29,589.0	122,962.0	111,441.0
2.	Net profit for the period / year (before					
II	tax and exceptional items)	4,413.0	7,853.0	5,465.0	31,420.0	25,337.0
3.						
Ш.	tax, after exceptional items)	4,413.0	7,853.0	5,465.0	31,420.0	25,337.0
4.	Net profit for the period / year after tax					
II _	(after exceptional items)	2,982.0	5,919.0	4,119.0	22,947.0	19,252.0
5.	Net profit for the period / year	2,982.0	5,919.0	4,119.0	22,947.0	19,252.0
6.	Total Comprehensive income for the					
	period / year [Comprising Profit for					
	the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3,026.0	6,096.0	4,361.0	22,763.0	19,322.0
		1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0
	Equity Share Capital	1,000.0	1,000.0	1,000.0	1,000.0	1,000.0
	(Face value per share - Rs. 10/- each) Other equity excluding Revaluation					
	reserve as per Balance sheet	_	_		_	59,989.0
	Earnings per equity share (of Rs 10/- each)	_	_	_	-	39,909.0
	*(not annualised)					
	(a) Basic and Diluted (in Rs.)	* 17.96	* 35.66	* 24.81	138.23	115.98

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (www.pghealthindia.com)

> For and on behalf of the Board of Directors of Procter & Gamble Health Limited

Date: August 23, 2023 Please visit us at our website www.pghealthindia.com

Place: Mumbai

Milind Thatte **Managing Director** 







6th Block, Koramangala, Bengaluru-560095, Karnataka. Regional Office: 7th Floor, Almonte IT Park, Sr.No. 8, Kharadi-Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune - 411014.

#### **POSSESSION NOTICE**

WHEREAS, the authorized officer of Ujjivan Small Finance Bank, under the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act,200 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co porrower (s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the espective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future nterest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of

)a	ayment and/or realisation.						
1.	Loan No		13(2) Notice Date/				
Ī		/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due (in Rs.) as on	of Possession			
1	44112188	1) Nitin Gulab Benake, 2) Gulab	27.03.2023	18.08.2023			
•	60000004	Govind Benake, 3) Madhuri Nitin	1	1			
	&	Benake, all are residing at Near Ozhar	Rs.18,80,495.52	Symbolic			
		Temple, Hirave Bk., Narayangaon, Pune-	as on	Possession			
	80000006	410504. Also at : Rangoli Boutique NX	21.02.2023				
		at Shop No. 3, Ground Floor, Datta					
		Prasad CHS, Shivaji Road, Old Panvel,					
		Raigad- 410206. Also at: House No.					
		0150/0034 Saidham Apartment, Mishra					
		Chawl, Panvel, Raigarh, 400701.					
	Description of the Immovable Property: 1) Flat No. 304, 3rd Floor B Wing						

(admeasuring 345 Sq.Ft.), House no. 0150 (GHA-GHA-0054-0004-0304), Survey No. 145, Saidham Apartment, Samartha Nagar, Ghansoli Village Road, Plot No. 64 Building Unit No.1, At Ghansoli, Navi Mumbai. 2) Flat No. 304 admeasuring 35-Sq.Mtrs, 3rd Floor, B Wing, House no. 0150, Saidham Apartment, Samartha Nagar Ghansoli Village Road, Plot No. 64, Building Unit No. 1, Navi Mumbai.

hereas the Borrower's/Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herei above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's mentioned herein above in particular and to the Public in general that the authorised officer of Ujjivan Small Finance Bank has taken possession of the properties/secure assets described herein above in exercise of powers conferred on him under Sectio 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentione above. The Borrower's and Co-Borrower's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, t edeem the secured assets. The Borrower's/Co-Borrower's/Guarantor's Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general ar nereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge o Ujjivan Small Finance Bank.

Place: Mumbai. Date: 18.08.2023.

Sd/- Authorised Officer, Ujjivan Small Finance Bank

#### FINE-LINE CIRCUITS LIMITED

orate Identification Number (CIN): L72900MH1989PLC131521 ed Office: 145, SDF-V, SEEPZ-SEZ, Andheri (East),Mumbai - 400096 Tel: 22 2829 0244, Fax: 22 2829 2554 E-mail:fineline@finelineindia.com, Website: www.finelineindia.com

NOTICE OF THIRTY THIRD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO ONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Thirty Third Annual General Meeting ("AGM") of the Members of Fine Line Circuits Limited ("the Company") will be held **on Saturday, September 23, 2023 at 02:00 p.m.** (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated May 05, 2020 read with Circular The Ministry of Copprate Amairs (MCA) has viole its circular dated May Us, 2U20 read with Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 (Collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 ('SEBI Circulars'), permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at the common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.

Regulations, 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the AGM along-with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. The Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website www.finelineindia.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited a

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its Members to cast thei votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting and e-voting system during the AGM is provided in the Notice of the AGM.

If your email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being ent on your registered email address.

Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered

Shares in Physical Mode: Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Registrar and Transfer Agent, M/s Universal Capital Securities Pvt. Ltd., at <a href="mailto:info@unisec.in">info@unisec.in</a> / Company at <a href="mailto:cs@finelineindia.com">cs@finelineindia.com</a>.

Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary Dio r NSDL-16 digit DPID - CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Registrar and Transfer Agent, M/s Universal Capital Securities Pvt. Ltd. at <a href="mailto:info@unisec.in">info@unisec.in</a> Company at cs@finelineindia.com

For FINE-LINE CIRCUITS LIMITED

Abhay Dosh Managing Directo DIN:00040644 Place : Mumbai Date : August 24, 2023

#### DHUNSERI INVESTMENTS LIMITED CIN: L15491WB1997PLC082808

Regd. Office: Dhunseri House 4A, Woodburn Park, Kolkata-700020 E-mail: mail@dhunseriinvestments.com; Website: www.dhunserii Phone: 2280-1950(5 Lines) Fax: 91-33-2287 8995

#### NOTICE TO THE MEMBERS Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of Dhunseri

Investments Limited is scheduled to be held on Thursday, 21st September, 2023 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/ OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) read with the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD /CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by The Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"). The Members can attend and participate at the ensuing AGM through VC/ OAVM facilities provided by National Securities Depository Limited (NSDL). The instructions for joining the AGM through VC/ OAVM and the manner of taking part in e-voting process forms part of the Notice convening the AGM.

In compliance with the circulars as stated above, soft copies of the Notice convening the 26th AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will only be sent through e-mail to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/ Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Maheshwari Datamatics Private Ltd./ Depository Participants. The Notice will also be available on the company's website at www.dhunseriinvestments.com and on the website of the stock exchanges where equity shares of the company are listed viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The detailed manner of remote e-voting/ e-voting during the AGM for the Members who are holding shares in physical mode or who have not registered their e-mail addresses with the company will be provided in the Notice of AGM.

Members holding shares in physical mode and who have not yet registered/ updated their e-mail address/ Bank Mandate for receipt of dividend directly into the bank account are requested to register the same by following the instructions mentioned on the website of our RTA at http://www.mdpl.in/ or Company's website at https://www.dhunseriinvestments.com/downloads/guidance-note-and-formscombine.pdf. They are requested to download and submit duly filled and signed form along with the supporting documents, if any to our RTA, Maheshwari Datamatics Private Limited at 23, R. N. Mukherjee Road, 5th floor, Kolkata-700001, West Bengal (Unit:

However, in case the company is unable to transfer the dividend entitlements directly through the RBI approved electronic mode(s), the Company shall dispatch the Dividend Warrants to such members through postal services. Members holding shares in demat mode should update their e-mail addresses and bank

mandate directly with their respective Depository Participants.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Friday, 15th September, 2023 to Thursday, 21th September, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM and to ascertain the names of members who would be entitled to receive dividend, if approved at the AGM.

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the applicable circulars issued by MCA and SEBI

Place: Kolkata Date: 23rd August, 2023

Nikita Gupta Company Secretary & Compliance Officer

### SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080 Phone No.: 022- 66919399, E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.co.in

#### NOTICE

(For the attention of the Members of Sky Gold Limited) In order to enable sending of Notices, Annual Reports, and other statutory communications/benefits to the Members in electronic form, we request the

Members of Sky Gold Limited ("Company") to register/update their e-mail address and bank account details/mandate in the following manner: Manner for registration/updation/validation of details

By writing to Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company, at their address C-101, 247 Park LBS Marg, Vikhroli West, Mumbai- 400083 or at mt.helpdesk@linkintime.co.in For shares held in Physical form For shares held in the By contacting the concerned Depository Participant and

register the email address in the Demat account as per the process followed and advised by the DP. In accordance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 5, 2020, read with General Circular No. 10/2022 and No. 11/2022 dated December 28, 2022 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has additionally enabled a process for the limited purpose of receiving shareholder communications, including the Annual Report and notice of Annual General

Meeting, during the financial year 2023-24.
For further details, kindly visit: www.skygold.co.in

BSE Limited-https: www.bseindia.com/
The National Stock Exchange of India Limited- www.nseindia.com/ Place: Mumbai For Sky Gold Limited Date: 24/08/2023

Mangesh Ramesh Chauhar Managing Director & CFO DIN: 02138048

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

REGISTERED OFFICE: Block No. A/1003, West Gate, Near /mca Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmed-bad – 380051. CORPORATE OFFICE: 1st Floor, Wakeield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038 mail: Sapna.Desai@Cfmarc.In Arnold.Pinto@Cfmarc.In ontact: 88798 90250/ 8655623693

thoughtful regeneration

APPENDIX – IV [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 SYMBOLIC POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Vhereas the undersigned being the Authorized Officer of the CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. (Assignee of Parshwanath Co-op. Bank Ltd. vide an Assignment Agreement dated 17-Aug-2022 and hereinafter referred to as 'CFMARC'), acting in its capacity as the trustee of CFMARC Trust -102, under the Securitisation and Reconstruction of Finan-cial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002('SARFAESI Act, 2002') (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices dated 09-02-2023 calling upon the borrowerMr. Sameer Abdul Sai (Borrower & Mortgagor), Mrs. Sania Sameer Sai (Co-Borrower & Mortgagor), Mr. Vijaykumar Arjun Panade (Guarantor) and Mr. Pradip Madhukar Palav (Guarantor) to repay Rs. 34,19,566.86 (Rupees Thirty-Four Lakhs Nineteen Thousand Five Hundred Sixty-Six and Paise Eighty-Six Only) as on 08-02-2023 together with further interest plus costs, charges, and ex penses etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowerhaving failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has takenPossession of the property lescribed herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) o section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 **or** 

this 18th August,2023 this 18th August, 2023
The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for atotal outstanding amount of Rs. 34,19,566.86 (Rupees Thirty-Four Lakhs Nineteen Thousand Five Hundred Sixty-Six and Paise Eighty-Six Only) as on 08-

02-2023 together with further interest plus costs, charges thereon.
The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY All that piece and parcel of property survey no. 156AHissa no. 11B, the building named "Sindhu Shrushti", 1stfloor, Flat no. F102 admeasuring area of 1072 sq. Ft. (build up) (99.63 sq. Mtr.) Panchayat & Nagarpanchayat Samiti Kankavali situated at Village Kankavali, Dist Sindhudurg **Bounded by corners East** – Hissa no 21 Mr. Sushil Aalave's property & the Boundry of Hissa no . 25, **West** – Hissa no . 3 & 35 Mr Sushil Aalave's prop-

rty, **South** - The Boundry of Hissa no. 36, **North** - Nardave - Kankavali road. Date: 18.08.2023 Authorized Officer CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. (Acting as trustee of CFMARC Trust -102 ParshwanathCo-op. Bank)

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED REGISTERED OFFICE: Block No. A/1003, West Gate, Near Ymca Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmedabad – 380051. CORPORATE OFFICE: 1st Floor, Wake-field House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038

thoughtful regeneration

Email: Sapna.Desai@Cfmarc.In Arnold.Pinto@Cfmarc.In CIN: U67100GJ2015PTC08399 Contact: 88798 90250/ 8655623693 APPENDIX – IV [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] SYMBOLIC POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the CFM Asset Reconstructio Pvt. Ltd. (Assignee of Parshwanath Co-op. Bank Ltd. vide an Assignment Agreement date 17-Aug-2022 and hereinafter referred to as 'CFMARC'), acting in its capacity as the trustee of CFMARC Trust -102, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002('SARFAESI Act, 2002') (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3) of the Security In terest (Enforcement) Rules 2002issued **Demand Notices dated 31-01-2023 calling upon** the borrowerM/s Sunita Steel Centre Prop. Mr. Milind Bhaskar Ghadigaonkar (Bor ower/Mortgagor), Mr. Gopinath Padmakar Nikharage(Guarantor) andMr. Nandkuma Vilas Jamsandekar(Guarantor) together with further interest plus costs, charges and ex

penses etc. within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowerhaving failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has takenPossession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 18th day of August 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for atotal outstanding amount of Rs. 49,23,435.70 (Rupees Forty Nine Laki Twenty Three Thousand Four Hundred and Thirty Five and Seventy Paise Only as on 30-Jan-2023 and interest thereon

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of th Act, in respect of time available, to redeem the secured as

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Unit House No 470/A/13 admeasuring 240 sq ft located on ground floor situated at North Side of Market built on the Commercial Building known as "Kamath Complex", on Survey No .198A1A, Hissa No.14 & Survey No. 199 A1A, Hissa No-2 Nagar Panchaya Kankavali, Bounded By Corners East - Open Plot, West - Road, South - Kankava Baiarpeth. North - Belwalkar's Plot.

CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. Place: Kankavali (Acting as trustee of CFMARC Trust -102 ParshwanathCo-op. Bank)

Date: 18.08.2023

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

REGISTERED OFFICE: Block No. A/1003, West Gate, Near Ymca Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmed-abad – 380051. CORPORATE OFFICE: 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038 Email: Sapna.Desai@Cfmarc.In Arnold.Pinto@Cfmarc.In Contact: 88798 90250/ 8655623693

thoughtful regeneration CIN: U67100GJ2015PTC08399

#### APPENDIX – IV [Under Rule 8(1) of Security Interest (Enfo SYMBOLIC POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

hereas, The undersigned being the Authorized Officer of the CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. (Assignee of Parshwanath Co-op. Bank Ltd. vide an Assignment Agreeme dated 17-Aug-2022 and hereinafter referred to as 'CFMARC'), acting in its capacity a the trustee of CFMARC Trust -102, under the Securitisation and Reconstruction of Final cial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ('SARFAESI Act, 2002') (54 o 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3) of the ecurity Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices dated 31-01-2023 calling upon the borrowerMr. Milind Bhaskar Ghadigaonkar (Borrower/Mortgagor) Mr. Arjun Gopal Ghadigaonkar (Guarantor) and Mr. Hemant Balaram Tambe (Gua antor) together with further interest plus costs, charges and expenses etc. within 60 day

from the date of receipt of the said notice. The borrowerhaving failed to repay the amount, notice is hereby given to the borrow and the public in general that the undersigned has takenPossession of the propert described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) o section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 or this 18th day of August 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal wit the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for atotal outstanding amount of Rs. 89,96,120.54 (Rupees Eighty Nine Lakh Ninety Six Thousand One Hundred and Twenty and Fifty Four Paise Only) as or 30-Jan-2023 and interest thereon

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Unit House No 470/A/13 admeasuring 240 sq ft located on ground floor situated at North Side of Market built on the Commercial Building known as "Kamath Complex", or Survey No . 198A1A, Hissa No. 14 & Survey No. 199 A1A, Hissa No-2 Nagar Panchayat

ajarpeth, North - Belwalkar's Plot 2. All That Piece And Parcel Of Property Survey No. 8(8) Hissa No. 14, Grampanchaya House No. 1114, Having Admeasuring Area Of 612.36 Sq. Ft (Build Up), Village - Varvade Taluka- Kankavali, Dist.- Sindhudurg. Having Boundries East-Road, West - Sadashi Gopal Ghadigaonkar's Mangar, South - Road, North - Sadashiv Gopal Ghadigaonkar's Building.

Kankavali, Bounded By Corners East - Open Plot, West - Road, South - Kankava

Date: 18.08.2023 **Authorized Office** CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. Place: Kankavali (Acting as trustee of CFMARC Trust -102 ParshwanathCo-op. Bank)

भारत २०२५ पर्यंत १५० अब्ज डॉलर्स जैव-अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज - डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, दि.२३ : भारताची जैव अर्थव्यवस्था २०२२ मध्ये १०० अब्ज डॉलर्सह्न अधिक राहिली. आता २०२५ सालापर्यंत १५० अब्ज डॉलर्स जैव-अर्थव्यवस्थेचे उद्घिष्ट गाठण्यासाठी भारत सज्ज आहे, असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि युनायटेड स्टेट्स-नॅशनल सायन्स फाउज्डेशन यांच्यात आज नवी दिल्ली येथे अंमलबजावणी व्यवस्था करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळी ते बोलत होते. डीबीटी आणि युएस-एनएसएफ यांच्यात 'धोरणात्मक भागीदारी' विकसित करण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी जून २०२३ मध्ये जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले आणि नॅशनल सायन्स फाउज्डेशनचे संचालक डॉ. सेतुरामन पंचनाथन यांची बैठक झाली होती. त्या बैठकीचा यावेळी आढावा घेण्यात आला. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताचा सातत्त्याने विकसित होत असलेला जैव-अर्थव्यवस्थेचा आलेख, भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देणार आहे. ते म्हणाले, जागतिक जैवतंत्रज्ञान उद्योगात भारतीय बाजारपेठेचा वाटा ३ ते ५% इतका असून, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात १२ व्या आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने जैवतंत्रज्ञान नवोन्मेष, संशोधन आणि जैव-औषध निर्माण, जैव-सेवा, कृषी जैव-तंत्रज्ञान, औद्योगिक जैव-तंत्रज्ञान आणि बायो-इन्फर्मे टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमधील उत्पादनासाठी, सार्वजनिक-खासगी

#### **TENDER NOTICE**

On behalf of St. Anthony's Church tenders are invited for Rehabilitation of St. Anthony Church to the said church building. Quotation form copies will be available from the church parish office, <u>Address</u>: - St. Anthony's Church Nehru Rd, Siddharath Nagar, Vakola, Santacruz East, Mumbai Maharashtra 400055 during office hours (9.30am to 11.30am & 5.30pm to 6.30pm) from 24<sup>th</sup> August 2023 onward and up to 30<sup>th</sup> August 2023, on payment of Rs. 1000/- per set by cash which is non-refundable even if the owner/trustee cancels the tender. "The Last date of Receipt of Filled in Tender forms is on or before 16.00 hrs on <u>02<sup>nd</sup> September 2023</u>". This tender Notice and tender process of the owner is only an invitation to offer and not an offer. The PMC/Owner/Trustee of ST. ANTHONY'S CHURCH reserve the right to accept or reject any or all tender offers or to annul or cancel or amend or modify the tender process at any stage without assigning any reasons whatsoever. The tender terms and condition shall apply to all

Messrs. Rodrigues Engineering LLP PMC & Consulting Civil Engineer, Mobile No.: - 9833283475 / 8591740823

#### प्रोव्हेंटस् ॲग्रोकॉम लिमिटेड

(पुर्वीची प्रोव्हेंटस् अंग्रोकांम प्रायवहेट लिमिटेड) **नोंदणीकृत कार्यालय:** युनिट ५१५, ५वा मजला, सी बिंग, १ एमटीआर कॅबिन, ऑट्रेएम, गाव मुळगाव, एमव्ही रोड, अंधेरी (पुर्व), अंबमे प्लाझाजवळ, मुंबई-४००६९. **ई-मे**ल: <u>info@proventusagro.com;</u> वे**बसाईट: <u>www.proventusagro.com</u>**;

\$ 5	? मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल	च (रु	.लाखात)
अ.	तपशील	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		38.03.2023	38.03.2023
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	३३७३०.१०	३६९९०.६०
۶.	कर व अपवादात्मक बाबपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२९८.४२	१२७.६७
₹.	कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	२९८.४२	१२७.६७
٧.	करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	२२९.०२	१००.१७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	-	-
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	२७५.५८	२४८.५८
७.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित		
. !	ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	५९९०.०७	५१०४.०५
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)		
	मूळ	९.0३	¥.0₹
	सौमिकृत	٩.٥३	٧.0

38	मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रि वित्तीय निष्कर्षाचा अहवाल	त (रु	.लाखात)
अ.	तपशील	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.		\$9.03.7073	38.03.2022
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४१८९१.१५	४०३२६.६८
၃.	कर व अपवादात्मक बाबपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	४५८.०१	१५६.४४
₹.	कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	४५८.०१	१५६.४४
٧.	करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	३६७.१८	११३.९५
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	-	-
٦.	सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०	१५ च्या नियम :	: ३३ अन्वये स्टॉक

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षा एक्सचन्नसह सादर करण्यात आठला वाषिक विचाय नाष्क्रभाच सावस्तर नमुन्याताल उतारा आहे. बिचाय नाष्क्रभाच संपूर्ण नमुना रहेक एक्सचेंन आणि कंपनीच्या अनुक्रमे www.nseindia.com व www.proventusagro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील परिणामांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि २२ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्य संबंधित वैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांबहर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.

# अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी -एएस नियमांनुसार नफा आणि तोट्याच्या विधानामध्ये समायोजि केल्या आहेत, जे लागू असेल.

प्रोव्हेंटस ॲग्रोकॉम लिमिटेडच्या वतीने व करि दुर्गा प्रसाद झार व्यवस्थापकीय संचालक व सीईअं

### फाईन-लाईन सर्किटस् लिमिटेड

CIN:L72900MH1989PLC131521 नोंदणीकृत कार्यालयः १४५, एसडीएफ-५, सीप्श-सेझ, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. द्रर.:२२-२८२९०२४४, फॅक्स:२२-२८२९२५५४, ई-मेल:fineline@finelineindia.com,

वेबसाईट:www.finelineindia.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, फाईन–लाईन सर्किटस् लिमिटेड** (कंपनी) ची **३३वी** वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.०२.००वा. भाप्रवे** एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ण

करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएमे) होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.०५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ० एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एमसी परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे (सेबी) वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ (यापुढे सेबी परिपत्रक) नुसार सामायिव ठेकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती आहे. एमसी परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता निवारण व नियमित आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या तरतुदीनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या पदस्यांची एजीएम संपन्न होईल.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल तसेच एजीएम सचना ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपा गठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्य <u>www.finelineindia.com</u> आणि बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सूचन एजीएमच्या सचनेत नमद आहे आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरित व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल.

रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेर्ल आहे. एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

त्यांनी कंपनी/ठेवीदाराकडे यापुर्वीच ई-मेल नोंद केले आहेत त्यांना त्यांच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरित नॉगइन तपशील पाठविले जाईल.

ज्या सदस्यांनी ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे ई–मेल नोंद करावेत:

शेअर्स वास्तविक स्वरुपात असल्यास फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग दाखल्याची स्कॅ केलेली प्रत (दर्शनी व मागील). पॅन (पॅन कार्डची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधा (आधारकार्डची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. युनिव्हंसल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा.लि.च्या info@unisec.in किंवा कंपनीच्या cs@finelineindia.com व ई-मेल पाठवावे.

**डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास** कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी डिजीटल बेनेफिशरी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार रकाईची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत् ) कंपनीचे निबंधक व ह कॅपिटल सिक्युरिटीज प्रा.लि.च्या info@unisec.in किंवा कंपनीच्या cs@finelineindia.com क ई-मेल पाठवावेत. फार्डन-लार्डन सर्किटस लिमिटेडकरित

अभय दोर्श व्यवस्थापकीय संचाल डीआयएन:000४0६४४

### पोलार इन्द्हेस्टमेंटस लिमिटेड

(सीआयएन: U65990MH1974PLC017304) नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, एन.एम. रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

ई-मेल:polarinvestments@rediffmail.com, दूरध्वनी:०२२-२२६८६०००, फॅक्स:०२२-२२६२००५२ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती

थे सूचना देण्यात येत आहे की, **पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड** (कंपनी) ची **४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा** एजीएम) **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) दारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रकानसार एजीए ण्याच्या सूचनेत नमुद्द विषयावर विमर्ष करण्याकरिता द्-मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुक% ाध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

परोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ४९वी एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षि भ्रहवाल ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरें सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात पाठविले जातील. ४९व्या ज़ीएम सूचेना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लेमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होईल.

सदस्यांची ई-मेल यापुर्वीच कंपनी/केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केटीपीएल) (निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी)/डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/केटीपीएल/ठेवीदारकडे नोंद नाही त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह केटीपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिट पोलार इन्ट्हेस्टमेंटस् लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीबोअली, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, मंडल, हैदाराबाद-५०००३२, ई-मेट einward.ris@kfintech.com वर पाठवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई–मेल नोंद् करावे.

#### जीएममध्ये मतदानाची पद्धत:

ई–मेल नोंद / अद्यायावत करण्याची पद्धत:

नदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत पद्धतीने मतद ाणालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. रिमोटने मतदान किंवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत ज्य नदस्यांची डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरित ज़ीएम घेण्याच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे.

बँक तपशील नोंद / अद्यायावत करण्याची पद्धत:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संपुर्ण बँक खाते तपशील ठेवीदार सहभागीदाराकडे नों करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्र., बँक तपशील -चसाक्षांकीत पॅन कार्ड व मुळ रद्द केलेला धनादेशासह केटीपीएलकडे स्वाक्षरी केलेला विनंती अर्ज पाठवावा. मुळ रद्द केलेल्या धनादेशावर प्रथम भागधारकाचे नाव नमुद नसल्यास रद्द केलेल्या धनादेशासह मुळ स्वरुपात खाते प्रहवाल/बँक पासबुकचे प्रथम पृष्ठाची बँक साक्षांकीत प्रत द्यावी.

उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्यात आली आहे नदर माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

नदस्यांनी कंपनीचे केटीपीएल यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करून संपर्क करावा क्रेफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड

युनिटः पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड) ोलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीबोअली,

nयनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, नंडल, हैदाराबाद-५०००३२

-मेल <u>einward.ris@kfintech.com</u>

पोलार इन्व्हेस्टमेंटस लिमिटेडकरित सही/ डीआयएन:००१९४०१०

मुंबई २३ ऑगस्ट, २०२३

## अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, ब्ल्यु मून, ८वा मजला, बीरा इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दूर:.०२२-६२२३१६६७, ई-मेल: info@apollofinvest.com, वेबसाईटः www.apollofinvest.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यता प्राप्त दृकश्राव्य माध्यमाने ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. अ**पोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) ची **३७वी वार्षिव** सभा स.११.३०वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचेनेत विहित विषयांवर विचारविनि व्हेडीओ कॉन्फरन्सिंगने आयोजित करण्यात येत आहे.

कोविड–१९ महामारीचा प्रभाव असल्याने सहकार मंत्रालयादारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४ २०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविव उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. कंपनी कायदा २०१३ च्य लागु तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ (लिस्टिंग रेखुलेशन्स) नधील आवश्यक तरतुदी पुर्ततेनुसार सहवाचिता एमसीए परिपत्रकानुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फ

उपरोकत एमसीए परिपत्रके आणि सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्रक क्र.SEBI HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 व SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ आणि SEB//HO CFD/PoD-2/P/CIR/2023/4 अनुक्रमे दिनांक ०५ जानेवारी, २०२३ (वापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसाग . एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपर्न किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.apollofinvest.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्य अर्थात बीएसई लिमिटेड संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि सीडीएसएलच्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत समेत सहमागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फेत सभेत सहभागी होणाऱ्य सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

रजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर भागधारकांना त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट -बोटिंग) दिली आहे. रिमोट ई-बोटिंग वापरून किंवा एजीएम दरम्यान ई-बोटिंग प्रणालीने त्यांचे मत देण्याच . पर्याय सदस्यांकडे असेल. डिमॅट स्वरुपात व वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता रिमोट ई . ....... बोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे.

तमचे ई-मेल आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी आवश्यक बँक खाते नोंद/अद्यायावत नसल्यास कप खालील सूचनांचे पालन करावे:

तमच्या ठेवीदार सहभागीदार (डीपी) दारे सल्ल्यानसार तमच्या डिमॅट खात्यात तमचे ईः डेमॅट भागधारणा ल नोंद करण्यासाठी डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करावा

विहित नमुना आयएसआर-१ मध्ये तपशील नोंद/अद्यायावत करावे आणि कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(एलआयआयपीएल) सह इतर आवश्यक नमुना सादर करावे. पॅन, केवायसी आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी एमआयआरएसडी आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंब . २०२१, सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी-१/पी सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च, २०२३ सहवाचिता स्पष्टीकरण सेबी परिपत्रव क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी\_आरटीएएमबी/पी/सीआयआर, १०२१/६८७ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ नुसार नामांकनपत्रे दिनांक २१ फेब्रुवारी, २०२१ आणि १८ मे, २०२३ रोजी आवश्यक तपशील सादर करण्यासाठी कंपनीने सर्वांना पत्र पाठविले आहेत

सदर सूचना कंपनीच्या भागधारकांना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार माहिती व लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडकरित मिखील इन्नार्न व्यवस्थापकीय संचालक व सीईअं द्रीआयएन:०२७१०७४९

#### ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२३

पिपल्स इन्ट्हेस्टमेंट्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दूर.क.:०२२-२२६८६०००, फॅक्स: ०२२-२२६२००५२

वेबसाईट:www.pplsinvestments.com, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती येथे सूचना देण्यात येत आहे की, **पिपल्स इन्ट्हेस्टमेंट्स लिमिटेड** (कंपनी) ची **४७वी वार्षिक सर्वसाधार**ण

**सभा** (एजीएम) **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.३०वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ च्या लाग् तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधार ारापुत्र आणि प्रांतिकारिया आणि सहकार नेतायन (एनसार) क्यार विरास्त प्रसासन प्रसासन परिपत्रकानुसार एजीएम घेष्णाच्या सूचनेत नमुद्र विषयावर विमर्घ करण्याकरिता दु-मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राय्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक

अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. एजीएमे सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.pplsinvestments.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com अणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर

### ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

भागीदारी, मेक-इन-इंडिया

आणि आत्मनिर्भर भारत या

सरकारी उपक्रमांच्या मदतीने

एक मजबूत पाया तयार

केला आहे

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/ठेवीदारकडे नोंद नाहीत त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिट: पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३ किंवा विनंती अर्ज ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in तसेच peoplesinvestments@rediffmail.com

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे. सदस्यांची ई-मेल यापूर्वीच कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)

(निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी)/डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जाईल.

सदस्यांना ४७व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत पद्धतीने मतदान प्रणालीमार्फत त्योंचे मत देण्याची संधी दिली जाईल. रिमोटने मतदान (ई–वोटिंग) किंव एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत ज्या सदस्यांची डिमॅट स्वरुपात. वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे . आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता ४७व्या एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत जीएममध्ये उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

### बँक तपशील नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संपुर्ण बँक खाते तपशील ठेवीदार सहभागीदार नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्र., बॅक् तपशील, स्वसाक्षांकीत पॅन कार्ड व मुळ रद्द केलेला धनादेशासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेला विनंती अर्ज पाठवावा. मुळ रह्र केलेल्या धनादेशावर प्रथम भागधारकाचे नाव नमुद नसल्यास रह्न केलेल्य धनादेशासह मुळ स्वरुपात खाते अहवाल/बँक पासबुकचे प्रथम पृष्ठाची बँक साक्षांकीत प्रत द्यावी. उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्या आली आहे. सदर माहिती स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u>, नॅशनल सिक्युरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि कंपनीच्या www.pplsinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे सदस्यांनी कंपनीचे एलआयआयपीएल यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करून संपर्क करावा:

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिटः पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), नी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३. ई-मेल <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

दिनांक: २३ ऑगस्ट, २०२३

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरित सुमा जी. नायर संचालिव

डीआयएन:०७१००९११

### जाहिर सूचना

२४ ऑगस्ट. २०२३

विषय :- भायखळा महसूल विभागाच्या जमीन कर क्रमांक १६३ च्या नोंदीमध्ये पुनर्रचनेबाबत, संदर्भ :- अर्बदार कुमारी तारोनिश रोहितोन इराणी दिनांक २८.१०.२०२१ आणि अर्ब मोबणी दिनांक ०४.०१.२०२३.

ाननीय जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी. मुंबई शहराचे कार्यालय, सिटी सर्व्हे आणि भूमी अभिलेख शाखा. अर्जदार, कुमारी तरोनिश रोहितोन इराणी या जर्यालयात मुंबई शहरात मालमत्ता कार्डसाठी दिनांक २८/१०/२०२१ आणि दिनांक ०४/०१/२०२३ रोजीचा अर्ज सादर करण्यात आला आहे. अर्जाच्या अनुषंगाने येथील कार्यालयातील नोंदींचे अवलोकन केल्यावर, वरील पृष्ठावरील ग्रीन कार्डवरील नोंदीनुसार मालमत्ता कार्ड जमीन कर आणि पिन फाडलेल्या कार्यालयाने लमत्ता पुनर्रचना आणि पुनर्रचना करण्याचा अधिकार रेकॉर्ड रजिस्टरमध्ये कार्ड क्रमांक १६३. प्रवेश खालीलप्रमाणे प्रस्तावित आहे.

क्या विशाप जापि का कार्पक १६२ पारावित जोंत

	मायखळा विभाग जमान कर क्रमाक-८५३ प्रस्तावित नाद						
पत्रक क्र.	रस्त्याचे किंवा परिसराचे	रस्ता	क्रमांक	कॅडस्ट्रल सर्व्हे	क्र.	कार्यकाळ	चौ.यार्ड/मीटरमधील
	नाव						क्षेत्रफळ
स्तंभ १	स्तंभ २	स्त	नंभ ३	स्तंभ ४		स्तंभ ५	स्तंभ ६
२५५	स्कालाजी स्ट्रीट ८९ वी	१४७, १	४९, १५१,	१६३		सरकार लीज होल्ड	(४००) चौ.मीटर
	कामाठीपुरा स्ट्रीट	८१	, ९३,				३३४.४५
	लॉफ्टन्स सर्व्हे क्र.		कलेक्टर्स (कलेक्टर्स	नवीन क्र. र्रट रोल नं.)		तळ भाडे शासनाकडून	
	स्तंभ ७		स्तंभ	3 F		स्तंभ ९	

			. •	l ''' '	1
	१/६८३०	१६	११०	(५३९-९.४) पी.ए.	1
	६८२९	सीआरआर	क्रमांक ७७६	रू.एनपी ५३९.५८	
	लाभार्थी मालकीतील व्यक्तीचे न	ाव	सध्याच	च्या मालकाद्वारे संपादनाची पद्धत	
	स्तंभ १०			स्तंभ ११	
एक्स			असाइनमेंट दि. १	९/०३/१९०७ लेमूर मेरवान रशेद शे	रियार
	बी' बे चे गव्हर्नर (लेसर)		किंवा त्ल	niडय आणि अर्देशीर शेरियार कडून	

रुस्तम दिनियार इराणी (१/३ शेअर) (डीड क्र.६०६८ लीज दि.०५/१२/१९४२ दरम्यान ०१/०५/१९४१ पासून ५० वर्षांच्या कालावधीसाठी स्तंभ व १० . भाणि स्तंभ बि मध्ये आणि इतर जमशेद खोडाराम (१/६ शेअर) (डीड क्र.४८२४) असाईनमेंट दि. १०/०८/१९४५ स्तंभ १० मधील 'बी' कडून बाई गुलस्टार, दिनार मेरवान यांची विधव

यांच्या स्तंभ १० मधील 'इ' या मालमत्तेत मेरवान.

बेहरम शेरियार मेरवान (डीड क्र.४८२५) असाइनमेंट दि. १५/०९/१९४६ पासून स्तंभ एम कर्नल ते इ मध्ये स्तंभ १० मध्ये रु. ३०००/- मी एम शेअरच्या अधिकाराचा आदर करत नाही, या मालमत्तेचे शीर्षक देतो. बार्ड व्योहर व/ओ (डीड क्र. २७४१) असाइनमेंट दि. १६/०५/१९४६, १० च्या ई एस टी यु वही डब्ल्यु पासून कॉल करा १/३ या मालमत्तेच्य शियार बेहरम इराणी

> (डीड क्र. १९०७) हस्तांतरणाची नियुक्ती दि. १४/१२/१९५३ जमशेद खोडाराम इस्टेट ऑफ खोडाराम शेरियारचे नाव ते स्वतःच्या वैयक्तिकरित्या कसे आहेत. वारस म्हणून क्षमता आणि या समान १/३ शेअरमध्ये सदर मालमत्तेची (डीड क्र. ११०६) कॉलमधील 'डी' कडून मालमत्तेद्वारे नियुक्ती. १० ते सदी १९/७/५४.

> > (धनाजीराव धायगुडे)

मुंबई शहर सर्वेक्षण आणि भूमि अभिलेख (शहर

		फर्जिदरकडून पट्टेदार	फाजिंदरमुळे तळ भाडे	
स्तंभ १२	स्तंभ १३	स्तंभ १४	स्तंभ १५	स्तंभ १६
वर्षा 	दे.१४.०२.१९०० भाडेपट्टा ५० किरिता दि.०१.०५.१९८१ पासून दे.०५.१२.१९४२ भाडेपट्टा ५० किरिता दि.०१.०५.१९४१ पासून भाडे रक्कम रू.५३९.९४	<u> </u>		

स्तंभ १७ च्या व्याजावर उर्वरित १/२ शेअर्सच्या प्रस्तावित असाइनमेंटसाठी परवानगी देण्यात आली आहे कारण खोडाराम मेरवान यांनी जमशेद खोडाराम यांना लीज होल्ड मालमत्तेम! हेस्सा दिला आहे परंतु जिमनीचा कोणताही उपविभाग समाविष्ट नाही. विडा अधिक्षक आदेश दि. २४-९-५४ संदर्भ. क्र.एलएनडी/९४८

थापि. उक्त सार्वजनिक सचना सर्व संबंधितांना कळवते की भायखळा महसल विभागाच्या नोंदीमधील जमीन कर क्रमांक १६३ च्या प्रॉपर्टी काईच्या पनबाँधणीबाबत. वरीलप्रमा ढीलप्रमाणे पुढे जाण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास संबंधितांनी या कार्यालयात नमूद करावे, तसेच नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत संपर्क न करण्याबाबत ोणतीही हरकत नसल्याचे गृहीत धरून कार्यवाही करण्यात येईल.

सही / - २३-१२-५४

रसिंद बेहरम इराणी

मेरवान खोडाराम (१/६ शेअर)

तारीखः २४/०८/२०२३ ईमेल आयडीः cts.rev.mi mbaicity@gmail.com

ोप :- १) ठिकाणावरील वास्तविक उत्पन्नांचा खॅलासा ) जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, मुंबई शहराच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले काम



बॅक लि.

अपना सहकारी

नोंदणीकृत कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगांव, मुंबई ४०० ०१४, कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०० ०१२.

फोन : ०२२-२४१६ ४८६० / २४१० ४८६१- ६२/२४११ ४८६३, फॅक्स : ०२२ -२४१०४६८०, Email :- corporateoffice@apnabank.co.in Website :- www.apnabank.co.in

### ताबा सूचना

ज्याअर्थी खाली सही करणारा अधिकृत अधिकारी, अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक) यांनी त्यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल अँसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अक्ट २००२ व कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये व सदर कायद्याच्या कलम १३ (२) नुसार **मे. प्रोग्रेसिव इंजिनिअरींग वर्क्स - श्री** अशोक पोपटलाल शाह (भागीदार/जामीनदार/गहाणदार), श्रीमती केतकी मनीष शहा (भागीदार/जामीनदार), श्री मनीष अशोक शाह (जामीनदार) ह्यांना दि. ०७.०४.२०२२ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३१.०३.२०२२ रोजी येणे असलेली रक्कम रु. ८,८७,४७,३२९.३७ (रूपये आठ कोटी सत्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणतीस आणि सदतीस पैसे) अधिक दि. ०१.०४.२०२२ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

कर्जदार व वर नमुद केलेले अन्य हे बँकेकडून घेतलेले कर्ज परत करण्यास अपयशी ठरले असल्याने विशेष करून कर्जदार व वर नमुद

केलेले अन्य व सर्वसाधारण जनता यांना हि सदर नोटीस देण्यात येते की मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, एस्प्लानेड, मुंबई यांनी नियुक्त

केलेल्या न्यायालयाचे आयुक्त ॲड. नाझिया एम. भालदार यांनी सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये प्राप्त अधिकार सर्वसाधारण अर्ज क्रमांक १४३१/एसए/२०२२ वर दिनांक २०.०२.२०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर तारण मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा घेऊन अधिकृत अधिकारी अपना सहकारी बँक लिमिटेड (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक) यांच्याकडे दिनांक १९ **ऑगस्ट २०२३** रोजी वर उल्लेखिलेले कर्जदारास व इतरांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो अपना सहकारी बँक लि.

(मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बॅंक) या बॅंकेच्या दि. ३१.०३.२०२२ रोजी येणे असलेली रक्कम **रु. ८,८७,४७,३२९.३७ (रुपये** आठ कोटी सत्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणतीस आणि सदतीस "पैसे) अधिक दि. ०१.०४.२०२२ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज इत्यादीचे , भरणा करण्याची मागणी केली होती.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

### स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वर्णन

युनिट क्र. ६ - बृहन्मुंबईमधील गाव दिहसर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील आणि मुंबईच्या नोंदनीकरण उप जिल्ह्यामधील तालुका बोरीवलीमधील ९९८७ चौ.यार्डस मोजमाप असलेला सर्वे क्र. १२१, हिस्सा क्र. १ बी (भाग) हिस्सा क्र. ३ (भाग) हिस्सा क्र. ४, ५ आणि ६ चा सर्व खंड आणि भूखंड. आणि सीमा पुढील प्रमाणे: उतरेस किंवा त्या दिशेने: अंशत: सर्वे क्र. १२१, हिस्सा क्र. १ बी (भाग), आणि हिस्सा क्र. ३ (भाग) आणि सर्वे क्र. १२० आणि सर्वे क्र. १३६ दक्षिणेस किंवा त्या दिशेने: टॅंक, पूर्वस किंवा त्या दिशेने: सर्वे क्र. १३६ आणि पश्चिमेस किंवा त्या दिशेने: घोडबंदर रोड आणि महापालिका नोंदींच्या अंतर्गत प्लॉट ''सी'' म्हणून ज्ञात असलेला आणि टी.पी.के.

युनिट क्र. २२ - बृहन्मुंबईमधील गाव दिहसर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील आणि मुंबईच्या नोंदनीकरण उप जिल्ह्यामधील तालुका बोरीवलीमधील ९९८७ वौ.यार्डस मोजमाप असलेला सर्वे क्र. १२१, हिस्सा क्र. १ बी (भाग) हिस्सा क्र. ३ (भाग) हिस्सा क्र. ४, ५ आणि ६ चा सर्व खंड आणि भूखंड. आणि सीमा पूढील प्रमाणे: उतरेस किंवा त्या दिशेने: अंशत: सर्वे क्र. १२१, हिस्सा क्र. १ बी (भाग) आणि हिरसा क्र. ३ (भाग) आणि सर्वे क्र. १२० आणि सर्वे क्र. १३६ दक्षिणेस किंवा त्या दिशेने: घोडबंदर रोड, पूर्वस किंवा त्या दिशेने: सर्वे क्र. १३६ आणि पश्चिमेस किंवा त्या दिशेने: घोडबंदर रोड आणि महापालिका नोंदींच्या अंतर्गत प्लॉट ''सी'' म्हणून ज्ञात असलेला आणि टी.पी.के.ओ १३७३ असा संदर्भ असलेले

युनिट क्र. २८ - दिहसर गावाचा, तालुका बोरीवली एम.एस.डी. मधील सर्वे क्र. १२१, हिस्सा क्र. १ बी (भाग), हिस्सा क्र. ३, हिस्सा क्र. ४, ५ आणि ६ आणि सी.टी.एस. क्र. १५९३ वरील सोसायटीचा धारण केलेला नोंदणी क्र. बीओएम/पीआरडी/१ असलेल्या अगरवाल को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लि., एस. व्ही. रोड, दहीसर (पूर्व), मुंबई ४०००६८ मधील ६८३ चौ.फू. मोजमाप असलेल्या युनिट क्र. २८ चा सर्व सर्व खंड आणि भूखंड

युनिट क्र. २९ - दहिसर गावाचा, तालुका बोरीवली एम.एस.डी. मधील सर्वे क्र. १२१आणि संबंधित सी.टी.एस. क्र. १५९३ वरील सोसायटीचा धारण केलेला नोंदणी क्र. बीओएम/पीआरडी/१/२००-१९७५ (२७-३-७५) असलेल्या अगरवाल को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लि., एस. व्ही. रोड, दहीसर (पूर्व), मुंबई ४०००६८ च्या १ ल्या मजल्यावरील ८३४ चौ.फू. मोजमाप असलेल्या युनिट क्र. २९ (युनिट क्र. १२९) चा सर्व सर्व खंड आणि भूखंड.

दिनांक: १९.०८.२०२३ ठिकाण : मुंबई

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा)

सही/-अधिकत अधिकारी. अपना सहकारी बँक लि. (मल्टी रटेट शेडयुल्ड को-ऑॅंप. बॅंक)

BNP PARIBAS MUTUAL FILMS **Investment Manager:** Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

### NOTICE NO. 44/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund): Notice is hereby given to all the unitholders of the Schemes that following shall be the rate of distribution

under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan of the following schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund with Monday, August 28, 2023^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	Face value per unit (In ₹)	NAV per unit as on August 22, 2023	Distribution per unit#* (In ₹)
	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.5186	0.05
Baroda BNP Paribas Low Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.3335	0.05
10114	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2413	0.05
Baroda BNP Paribas Dynamic	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2436	0.05
Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.4527	0.05
	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.1589	0.05
Baroda BNP Paribas Corporate Bond Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1912	0.05
Some Form	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2481	0.05
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.7797	0.06
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	12.7150	0.07
Baroda BNP Paribas Medium	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2342	0.05
Duration Fund (Scheme has one segregated portfolio)	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.5839	0.05
Baroda BNP Paribas Credit Risk	Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.3466	0.07
Fund (Scheme has one segregated portfolio)	Direct Plan - Monthly IDCW Option	10	14.0391	0.08
Baroda BNP Paribas Short Duration	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1897	0.05
Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2496	0.05
Baroda BNP Paribas Money Market Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	1000	1014.6199	5.07
Baroda BNP Paribas Banking and	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1295	0.05
PSU Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2086	0.05
Baroda BNP Paribas Aggressive	Regular Plan - IDCW Option	10	14.9709	0.10
Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	10	16.5473	0.11
Baroda BNP Paribas Multi Cap	Regular Plan - IDCW Option	10	44.7105	0.30
Fund	Direct Plan - IDCW Option	10	46.5252	0.31

# The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited)

(Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Date: August 23, 2023